

X h m [ \_ i d y m A m [ U X h m d 0 m H \$ ê \$ ' m

- १४ भोवती रिंगण करा.  
आता १४ + १० च्या उत्तरावर फुली करा.
- ३६ भोवती रिंगण करा, ३६ + १० वर फुली करा.
- ६४ भोवती रिंगण करा, ६४ + १० वर फुली करा.
- ७७ भोवती रिंगण करा, ७७ + १० वर फुली करा.
- ६ भोवती रिंगण करा, ६ + १० वर फुली करा.
- २० भोवती रिंगण करा, २० + १० वर फुली करा.

२१	२२	२३	२४
११	१२	१३	१४
१	२	३	४

तुम्ही १० मिळवता तेव्हा काय घडते ?

**१० मिळवणे हे एक मजला वर उडी मारण्यासारखे आहे.**

१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९
७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९
६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९
२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
०	१	२	३	४	५	६	७	८	९

- ५४ ही खोली रंगवा.  
आता ५४ - १० च्या उत्तरावर फुली करा.
- २७ रंगवा, २७ - १० वर फुली करा.
- ६४ रंगवा, ६४ - १० वर फुली करा.
- ८३ रंगवा, ८३ - १० वर फुली करा.
- १५ रंगवा, १५ - १० वर फुली करा.
- ४० रंगवा, ४० - १० वर फुली करा.

५२	५३	५४	५५
४२	४३	४४	४५
३२	३३	३४	३५

तुम्ही १० वजा करता तेव्हा काय घडते ?

**१० वजा करणे हे एक मजला खाली उडी मारण्यासारखे आहे.**

१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९
७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९
६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९
२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
०	१	२	३	४	५	६	७	८	९